

कायदेविषयक शिक्षण घेत असलेल्या  
विद्यार्थ्यांकरीता “विधि विधान  
इंटरशिप उपक्रम” आदेश.

महाराष्ट्र शासन  
विधि व न्याय विभाग, विधि विधान शाखा,  
शासन आदेश क्रमांक. एलइजी- ११३३/ब,२०२४,  
मंत्रालय, मुंबई-४०००३२.  
दिनांक १४ नोव्हेंबर २०२४.

संदर्भ:- (१) शासन निर्णय, विधि व न्याय विभाग, क्रमांक १०८२/ब,२०२३ , दिनांक २४ नोव्हेंबर  
२०२३.

(२) शासन निर्णय, विधि व न्याय विभाग, क्रमांक एलइजी-४९७ /ब, २०२४, दिनांक ९ मे २०२४.

### इंटरशिप आदेश बॅच - ३

(विधि विधान इंटरशिप बॅच - ३ चा कालावधी दि. २० जानेवारी २०२५ ते दि. २८  
फेब्रुवारी २०२५)

#### विधि विधान इंटरशिप उपक्रमाचा उद्देश :-

विधि विधान विषयक कार्यपध्दती (Law Making Procedure) ची माहिती कोणत्याही विधि  
महाविद्यालयात अथवा विद्यापीठात शिकवली जात नाही. तसेच ती महाविद्यालयीन  
पाठ्यक्रमाचा किंवा अभ्यासक्रमाचा ही भाग असत नाही. कायदेविषयक प्रस्तावांची तपासणी  
करण्याची प्रक्रिया, विधेयकांचा व अध्यादेशांचा मसुदा तयार करणे, दुय्यम विधि विधान जसे  
की, नियम, अधिसूचना, आदेश, इत्यादींचा मसुदा तयार करणे यासारख्या विधि विधान व  
दुय्यम विधि विधान विषयक प्रक्रियेबद्दल, महाराष्ट्र राज्यात कायद्याचे शिक्षण घेत असलेल्या  
विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, जेणेकरून इंटरशिपमधील अनुभव विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यातील  
कायदेक्षेत्रातील करियर करीता उपयुक्त ठरावा, या दृष्टीकोनातून महाराष्ट्र शासनाच्या विधि व  
न्याय विभागाच्या विधि विधान शाखेमध्ये, विधि विधान इंटरशिप उपक्रमाचे आयोजन करण्याचा  
निर्णय शासनाने घेतला आहे.

#### २. इंटरशिप उपक्रमाची रुपरेषा:-

- (क) शासनाच्या कामकाजाबद्दलची माहिती,
- (ख) विधेयकांचे व अध्यादेशांचे प्रारूप तयार करण्याबाबतची कार्यपध्दती (Drafting  
of Bills and Ordinances),

- (ग) अधिनियमाअन्वये नियमांचे व अधिसूचनांचे प्रारूप तयार करण्याची कार्यपध्दती (Drafting of Rules and Notifications under the Act).
- (घ) विधान मंडळात विधेयके पारित करण्याबाबतची कार्यपध्दती (Bill passing procedure in the State Legislature).
- (ङ) विधि व न्याय विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद (Interaction with senior officers of the Law and Judiciary Department).
- (च) संविधानातील कायदेविषयक तरतुदी व त्यांचा प्रत्यक्ष वापर तसेच विविध कायदे व त्यांमधील विशिष्ट प्रकारच्या तरतुदीबाबतची माहिती.
- (छ) विधि व न्याय विभागातील विधि विधान शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत कामाचा प्रत्यक्ष अनुभव.
- (ज) विधि विधान आणि नियम, अधिसूचना यांच्याशी संबंधित विविध विषयांवर व्याख्याने.
- (झ) विधि विधानाच्या कामकाजाबाबत संबंधित कार्यालयांना भेटी देणे, इत्यादी.

३. कालावधी :- विधि विधान इंटर्नशिप तीसरी बॅच दि. २० जानेवारी २०२५ ते दि. २८ फेब्रुवारी २०२५ या ६ आठवड्यांच्या कालावधीसाठी आयोजित करण्यात येईल.

४. पात्रता:- महाराष्ट्रातील विधि महाविद्यालये व विद्यापीठे यांमधील खालील विद्यार्थी विधि विधान इंटर्नशिप उपक्रमासाठी AICTE च्या पोर्टलद्वारे अर्ज करण्यास पात्र असतील:-

- (१) (अ) ५ वर्षांचा विधि पदवी अभ्यासक्रम :- चौथ्या किंवा पाचव्या वर्षात शिकत असलेले विद्यार्थी;
- (ब) ३ वर्षांचा विधि पदवी अभ्यासक्रम :- दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षात शिकत असलेले विद्यार्थी;
- (क) विधि पदव्युत्तर पदवी (LL.M. (Master of Laws) :- पहिल्या किंवा दुसऱ्या वर्षात शिकत असलेले विद्यार्थी.
- (२) विद्यार्थ्यांचे वय २८ वर्षापेक्षा जास्त नसावे.

५. अर्ज करण्याचा कालावधी :- पात्र विद्यार्थ्यांनी सदर उपक्रमासाठीचे अर्ज AICTE च्या पोर्टलद्वारे दि. १५ डिसेंबर २०२४ पर्यंत करावेत. दि. १५ डिसेंबर २०२४ नंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. सदर उपक्रमासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना याबाबत कळविण्यात येईल.

६. अर्ज करण्याची कार्यपध्दती :- (१) शासन निर्णय, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, दि. २९ फेब्रुवारी, २०२४ च्या अंतरवासिता उपक्रम धोरणानुसार (Internship Programme) विद्यार्थी AICTE इंटर्नशिप पोर्टलवर ऑनलाइन अर्ज खालील पध्दतीने करू शकतील:-

(a) Open AICTE Internship Portal.( <https://internship.aicte-india.org/>)

(b) Register on AICTE Portal.

(२) विद्यार्थ्यांनी AICTE Internship Portal वर अभ्यासक्रमानुसार त्यांच्या संबंधित ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे.

(३) विद्यार्थ्यांनी खालील कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक आहे,-

(अ) MH CET Law / CLAT Score Card

(ब) 12<sup>th</sup> / HSC Mark Sheet

(क) Mark Sheet of Last passed examination.

(४) अपूर्ण माहिती असलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाहीत.

७. (१) सदर इंटरशिप बॅच ३ करीता १२ विद्यार्थ्यांची निवड खालीलप्रमाणे करण्यात येईल:-

(अ) ५ वर्षांचा विधि पदवी अभ्यासक्रम (Five Year LLB Course):- ६ विद्यार्थी ( ३ मुलगे व ३ मुली) ;

(ब) ३ वर्षांचा विधि पदवी अभ्यासक्रम (Three Year LLB Course) :- ४ विद्यार्थी (२ मुलगे व २ मुली);

(क) विधि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम (LL.M. (Master of Laws) :- २ विद्यार्थी (१ मुलगा व १ मुलगी).

उपरोक्त अभ्यासक्रमानुसार विद्यार्थी उपलब्ध न झाल्यास, गुणवत्तेनुसार इतर विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल.

(२) परिच्छेद ७ (१) मध्ये दिलेल्या (अ), (ब) व (क) अभ्यासक्रमांकरीता AICTE च्या पोर्टलवर स्वतंत्र इंटरशिप उपक्रम प्रसिद्ध केलेले आहेत.

८. **विद्यार्थ्यांची निवड :-** (१) प्राप्त अर्जांमधून उक्त इंटरशिप उपक्रमासाठी गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल. विद्यार्थ्यांची निवड MH CET Law / CLAT च्या गुणांनुसार व समान गुण असल्यास १२ वी च्या गुणांनुसार केली जाईल.

(३) विद्यार्थ्यांची निवड करण्याबाबतचे सर्व अधिकार सचिव (विधि विधान), विधि व न्याय विभाग यांना असतील.

(४) प्राप्त अर्जांमधून १२ महाविद्यालयातील / विद्यापीठातील, परिच्छेद ७ (१) मध्ये नमूद केलेल्या वेगवेगळ्या अभ्यासक्रमानुसार एकूण १२ विद्यार्थी गुणवत्तेनुसार निवडले जातील ज्यात ६ मुले व ६ मुली असतील. राज्यातील विविध महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांना संधी मिळावी म्हणून एका महाविद्यालयातील / विद्यापीठातील, एकाच विद्यार्थ्यांची निवड केली जाईल.

(५) निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दुरध्वनी अथवा ईमेल द्वारे कळविण्यात येईल, तसेच विधि व न्याय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर यादी दर्शविण्यात येईल (<https://lj.maharashtra.gov.in>). परंतु, निवड न झालेल्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारे कळविण्यात येणार नाही.

९. **इंटरनशिपचे ठिकाण :-** विधि विधान शाखा, विधि व न्याय विभाग, पाचवा मजला, मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई ४०० ०३२.

१०. **इंटरनशिपचा वेळ :-** सकाळी ११.०० ते सायं. ६.०० (शनिवार, रविवार व इतर सार्वजनिक सुट्ट्या वगळून). प्रत्येक विद्यार्थ्याला दररोज येण्याची व जाण्याची नोंद कार्यालयामध्ये ठेवण्यात आलेल्या संबंधित नोंदवहीमध्ये (Attendance Register) करावी लागेल.

११. निवड झालेल्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना विधि व न्याय विभागातील, विधि विधान शाखेतील अधिकाऱ्यांकडे नेमुन देण्यात येईल.

१२. **विधि विधान इंटरनशिप उपक्रमाच्या अटी व शर्ती :-**

- (क) इंटरनशिप उपक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना रु. १०,०००/- (रुपये दहा हजार फक्त) इतके विद्यावेतन देण्यात येईल.
- (ख) निवड झाल्याचे कळविल्यानंतर, विद्यार्थ्याला इंटरनशिपच्या ठिकाणी व विहित दिवशी व वेळेत स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल.
- (ग) इंटरनशिप उपक्रमांतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना कार्यालयातील सर्व नियमांचे पालन करून निर्धारित वेळेत कार्यालयात उपस्थित राहावे लागेल.
- (घ) सचिव (विधि विधान) व विधि विधान शाखेतील अधिकाऱ्यांचे सर्व निदेश पाळणे बंधनकारक असेल.
- (ङ) निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर संबंधित अधिकाऱ्यांवर निवडीसाठी कोणत्याही प्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या उमेदवारास निवड प्रक्रियेतून बाद करण्याचा अधिकार सचिव (विधि विधान) यांना राहिल.
- (च) इंटरनशिप उपक्रमाच्या कालावधीत विद्यार्थ्यांना तात्पुरते प्रवेशपत्र देण्यात येईल व इंटरनशिप कालावधी संपल्यानंतर सदर प्रवेशपत्र विभागाकडे जमा करणे बंधनकारक राहिल.
- (छ) काही अपरिहार्य कारणामुळे इंटरनशिप कालावधी दरम्यान विद्यार्थ्याला हा उपक्रम पूर्ण करणे शक्य नसल्यास, संबंधित विद्यार्थ्यांने सचिव (विधि विधान) यांना लेखी पूर्वसूचना देणे आवश्यक राहिल.

- (ज) इंटरनशिप कालावधीत गैरशिस्तीच्या कारणामुळे एखाद्या विद्यार्थ्यांची इंटरनशिप रद्द / समाप्त करण्याचा अधिकार सचिव (विधि विधान) यांना राहिल.
- (झ) प्रत्येक विद्यार्थ्यांने इंटरनशिप उपक्रमादरम्यान केलेल्या कामकाजाचे विवरण तसेच त्यातून ज्ञात झालेल्या माहितीबाबत दैनंदिनीत नोंद ठेवणे आवश्यक राहिल.
- (ञ) इंटरनशिप उपक्रमाच्या अटी व शर्तीमध्ये बदल करण्याचा अधिकार सचिव (विधि विधान) यांना राहिल.
- (ट) निवड झालेल्या विद्यार्थ्यांना कामाच्या गोपनीयतेबाबत हमी (Undertaking) द्यावी लागेल.

१३. **कार्य अहवाल** :- इंटरनशिप उपक्रम समाप्तीच्या अंतिम आठवड्यात प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांला प्रशिक्षणाबाबतचा अहवाल सचिव (विधि विधान), विधि व न्याय विभाग, यांचेकडे सादर करावा लागेल.

१४. **प्रमाणपत्र** :- विद्यार्थ्यांनी इंटरनशिप उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर व कार्यअहवाल सादर केल्यानंतर विद्यार्थ्यांना इंटरनशिप बाबतचे प्रमाणपत्र, सचिव (विधि विधान), विधि व न्याय विभाग, यांच्या स्वाक्षरीने देण्यात येईल.

**Note:-**

- (1) The online applications received through AICTE Internship Portal will only be considered.
- (2) Application received through mail or post or by hand will not be considered.
- (3) Incomplete applications will not be accepted.
- (4) Only one student from one Law College / University will be selected on the basis of merit.
- (5) The selection criteria will be based on MH CET Law / CLAT marks and in case of equal marks HSC / 12<sup>th</sup> Std. marks will be considered.
- (6) The List of selected Candidates will be displayed on website of the Law and Judiciary Department (<https://lj.maharashtra.gov.in>).

१५. उक्त शासन आदेश, महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २०२४१११४१२३६५२६८१२ असा आहे. सदर आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( सतिश वाघोले )

सचिव (विधि विधान), विधि व न्याय विभाग,  
महाराष्ट्र शासन.

प्रति,

- १) राज्यपालांचे सचिव,
- २) मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव,
- ३) उप मुख्यमंत्री यांचे सचिव (Law),
- ४) उप मुख्यमंत्री यांचे सचिव (Finance),
- ५) मा. विरोधी पक्ष नेता, विधानपरिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई,
- ६) मा. विरोधी पक्ष नेता, विधान सभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई,
- ७) मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई,
- ८) सर्व मंत्रालयीन विभागांचे अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव,
- ९) सचिव, महाराष्ट्र विधानसभा / विधानपरिषद, विधान भवन, मुंबई,
- १०) महासंचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, मंत्रालय, मुंबई,
- ११) विधि विधान शाखेतील सर्व अधिकारी, विधि व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई,
- १२) कक्ष अधिकारी (कार्यासन- २अ), विधि व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई,
- १३) कक्ष अधिकारी (कार्यासन- २०), विधि व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई,
- १४) निवड नस्ती/ "ब" शाखा.